

Telephone: +91 22 6661 7272 | Email: info.india@blackbox.com

BBOX/SD/SE/2023/74

September 27, 2023

Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 Corporate Relationship Department National Stock Exchange Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051

Sub: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code: BSE: 500463/NSE: BBOX

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on Wednesday, September 27, 2023 in The Free Press Journal, english edition and Navshakti, marathi edition regarding the results of the remote e-voting process and e-voting conducted at the 37th Annual General Meeting of the Company held on Tuesday, September 26, 2023.

This is for your information, record and necessary dissemination to all stakeholders.

Thanking You,

For Black Box Limited (Formerly Known as AGC Networks Limited)

Aditya Goswami
Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a.

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🏿 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या टाट्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सुचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

HOLDING PASSPORT WANT TO CORRECT MY MOTHER'S NAME PRINTED IN MY PASSPORT IS MAUSAMBEN TEJASH SANGHAVI. MY MOTHER'S CORRECT NAME IS MOSAM TEJASH SANGHAVI. TEJASH SANGHAVI AS PER THE

RAJANI W/O DATTARAM VITHU JADHAV RESIDENT OF VILLAGE: DHAVDE, TALUKA:-KHED,DISTRICT: RATNAGÍRI. MAHARASHTRA HAVI CHANGE MY NAME RAJANI DATTARAM JADHAV DATE OF BIRTH 20TH APRIL 1962 FOR ALL FUTURE PURPOSES AS PER AFFIDAVIT DATED:- 26/09/202 CL-105

TAHERA HAZRATALI SHAIKH PUBLISHING THIS AD FOR MY MINOI DAUGHTER AYESHA HAZRATAL DAUGHTER SPELT AS TAHIRA HAZRATALI SHAIKH IN MY DAUGHTER'S BIRTH CERTIFICATE AND OLD PASSPORT. THI CORRECT SPELLING IS TAHERA HAZRATALI SHAIKH AND SHOULD BE CONSIDERED SO FOR ALL PURPOSES

HAVE CHANGED MY NAME FROM NAKUTAI ISHWARA KUMBHAR TO SUVARNA PANDURANG KUMBHAR AS PER MAHARASHTRA GAZETTE NO-(M-2317943) DATED APRIL 20-26,2023

I SHAIKH HANZALA SUFIYAN CHANGE MY NAME TO MOHD HANZALA ABU SUFIYAN SHAIKH AS PER GAZETTE NO (M-23163925), RNI MAHBIL/2009/31874, DATED CL-201 AUGUST 2023.

I HAVE CHANGED MY NAME FROM PINKY RAMESHLAL SHAH TO PINKY RAMESHCHANDRA PARIKH AS PER GAZETTE NO. (M-23161606). CL-301 HAVE CHANGED MY OLD NAME FROM MRUDU TEJENDRA GONDALIYA TO MY NEW NAME MITANS TEJENDRA GONDALIYA AS PER MAHARASHTRA GAZETTE NO- (M-23168114). CL-310 HAVE CHANGED MY NAME FROM

AS PER AADHAAR NO 3311 6781 9171. I, MISS SAACHI KIRAN THAKUR RESIDING AT 501, KRISHNA KUNJ MHATRE WADI, L T ROAD, DAHISAN WEST, MUMBAI- 400068, HAS CHANGED MY NAME TO MISS, SASHA

SUDHIR KUMAR MALVIYA TO SUDHIR

PRITI AGARWAL VIDE AFFIDAVIT (M-23150363) MAHARASHTRA. CL-375 I HAVE CHANGED MY NAME FROM RAVINA NARESH JAIN TO RAVINA NARENDRA JAIN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPALATA RAMCHANDRA SALGAONKAR CHANDRASHEKHAR MAZGAONKAR AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM YOGESH KUMAR RACHURHAI PATEL TO YOGESH BACHUBHAI PATEL AS PER GAZZATTE NO: (M-23160078). CL-508 I HAVE CHANGED MY NAME FROM RUSHIKABEN YOGESH PATEL TO RUSHIKA YOGESH PATEL AS PER GAZZATTE NO: (M-23160254).CL-508 A HAVE CHANGED MY NAME FROM RAMILA AMBALAL PATEL TO BHAVNA YOGESH PATEL AS PER GAZZATTE NO (M-23159637). I HAVE CHANGED MY NAME FROM SUKHJIT SINGH TO SUKHJIT SINGH

SAINI AS PER DOCUMENT. CL-508 (I HAVE CHANGED MY NAME FROM YASH SANJAYKUMAR SHAH TO YASH SANJAY SHAH AS PER THE AADHAAR CARD NO.351757839781.

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM HARSHA SANJAYKUMAR SHAH TO HARSHA SANJAY SHAH AS PER THE AADHAAR CARD NO.240110149696. CL-680 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAYKUMAR GAMBHIRBHAI SHAH TO SANJAY GAMBHIRBHAI SHAH AS PER THE AADHAAR CARD NO.538746714978. CL-680 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHARUL SK TO ASARUL SABUR SHAIKH AS PER AADHAR CARD NO. XXXX XXXX 1342 DATED- 08/04/2014

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHADDUL ABDUL /ASADUL SHAIKH TO ASARUL SABUR SHAIKH AS PER AADHAR CARD NO.XXXX XXXX 1342 DATED- 08/04/2014. CL-701 A

HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA ASHADDUL /ASADUL SHAIKH TO RESHMA ASARUL SHAIKH AS PER AADHAR CARD NO. XXXX XXXX 9841. DATED-16/10/2011. CL-701 B ASARUL SABUR SHAIKH HAVE

CHANGED MY MINOR'S SON NAME FROM ABDUL REHMAN ASADUL SHAIKH TO ABDUL REHMAN ASARUL SHAIKH AS PER GAZETTE NO -(M-2329836) DATED MAY 04-10-2023 CL-701 C

WE ASARUL SABUR SHAIKH HAVE CHANGED MY MINOR'S SON NAME FROM ASHIQ ASHADDUL ABDIII SHAIKH TO ASHIQ ASARUL SHAIKH AS PER GAZETTE (M-2330595) DATED-MAY 04-10-2023. I HAVE CHANGED MY NAME FROM MUMTAZ BANO MOHAMED USMAN SHAIKH TO MUMTAZ BEGAM SHAIKH TO MUMTAZ BEGAN MOHAMMED USMAN SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAZAK ABDUL HAK TO ABDUL RAZAK ABDUL HAK SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL THE CL-714 A

I HAVE CHANGED MY NAME FROM DEV DEEPAKKUMAR MISTRY TO DEV DEEPAK MISTRY AS PER DOCUMENTS CL-841

HAVE CHANGED MY NAME FROM S THAMODHARAN KANNAN (OLD NAME NEW NAME S THAMODHARÁ NNAN YADAVAR AS PEF KANNAN YADAVAR AS PER MAHARASHTRA GAZETTE NO. M-23168057. AMIT APARTMENT, C-WING. KALYAN (EAST), THANE.

I HAVE CHANGED MY NAME FROM JAHAN ARA TO JAHARA BEGAM HABIB MOHAMMAD AS PARA POCUMENTS HABIB DOCUMENTS. CL-901 HAVE CHANGED MY NAME FROM IFRANAAZ HAMAD SHAIKH TO IFRANAAZ ILIYAS DANGE AS PER

DOCUMENTS. CL-901 A I HAVE CHANGE MY NAME FROM RUBEENABANO TO RUBEENA SAEED AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM QASIM HUSAIN SAYED ATHAR HUSAIN TO QASIM HUSAIN SAIYED AS PER DOCUMENTS. CL-901 (HAVE CHANGED MY NAME FROM

JAYAWANTI HIRANAND MOTWANI TO SAVITA HIRANAND MOTWANI AS PER DOCUMENTS. CL-901 D I HAVE CHANGED MY NAME FROM ANILKUMAR SHANTILAL SHETH TO ANIL SHANTILAL SHETH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SOYEB JAUVAD AHMED KHAN / SHOEB JAUVAD AHMED TO SHOEB JAUVAD AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM JAUVAD / JAUVAD AHMED KHAN TO JAUVAD AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-901 G

I HAVE CHANGED MY NAME FROM KAMAR JAHAN JAUVAD AHMED / KAMAR JAHAN JAUVAD AHMED KHAN / QAMAR JAHAN JAUVAD AHMED KHAN TO KAMAR JAHAN JAUVAD AHMED SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IBRAHIM MEHMOOD SHAIKH / MOHSIN TO IBRAHIM MEHMOOD

SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-901 HAVE CHANGED MY NAME FROM MISS. VANITA KUMARI AVINASHIRAM TODI TO MRS. VANITA VINOD PHULL

AS PER DOCUMENTS. CL-901 J E MD IBBYHIM MEHMUUD CHVIKE AND MRS. ALIYA IBRAHIM SHAIKH HAVE CHANGED OUR MINOR SON'S

NAME FROM ISMAIL IBRAHIM SHAIKH TO ARHAM IBRAHIM SHAIKH AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM ARSHIYA KHANAM TO ARSHIA SARFARAZ KHAN AS PER THE DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM: RANGWALA ZUZAR ABBASBHAI TO JUZER ABBAS RANGWALA AS PER

नावात बदल

मी, माझे नाव Pramila Pandurang Kadam (प्रमिला पांडुरंग कदम) महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. (M-23161755) चे बदलून Sayali Shekhar More (सायली शेखर मोरे) असे ठेवले आहे.

जाहीर सुचना

सूचना घ्यावी की, अरूण नरहर मगर (थोडक्यात **''मालक'**') राहणार येथे मगर बंगला क्र. ३०३, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०० ०७० हे सर्व बोजा दावे आणि मागण्यांपासून मुक्त याखालील लिखित परिशिष्टात विवर्णित असलेल्या मिळकतीच्या संदर्भात मालकी हक्काच्या विक्रीसाठी आमच्या आशिला सोबत वाटाघाटी करीत आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांचा विक्री, भाडेपट्टा, अभिहस्तांकन, कुळवहिवाट, अदलाबदल, गहाण, दान, न्यास, वारसा, पोटगी, धारणाधिकार, भाडेपट्टा, सुविधाधिकार, कब्जा, अन्य प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि हितसंबंध असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत पुष्ठचर्थ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना आमच्या कार्यालयांत १३, तळमजला, हमाम हाऊस, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे ह्या तारखेपासून १० (दहा) दिवसांत कळवणे आवश्यक आहे. अन्यथा, सदर जागा सदर मिळकत संपादित करण्यासाठी आमचे अशील मालक यांच्याशी बोलणी पूर्ण करतील आणि कोणताही दावा असल्यास तो सोडल्याचे समजले जाईल.

मिळकतीची परिशिष्ट

मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा महसूल गाव कुर्ला मध्ये न्यू आग्रा रोड येथे ु असलेले आणि वसलेले स्थित जिमन किंवा तळ चे ते सर्व भाग आणि विभाग धारक सर्व्हे क्र. ३०३, हिस्सा क्र. ३ (भाग) मोजमापित ८४७ चौ.यार्डस आणि सर्व्हे क्र. ३०४, हिस्सा क्र. १ (भाग) मोजमापित १७७ चौ.यार्डस समतुल्य ते सी.टी.एस. क्र. १२९ मोजमापित ८०७.२ चौ.मी. त्यासह विद्यमान संरचना/बंगला आणि त्यावर उभ्या असलेल्या सहायक संरचना आणि सीमाबद्ध

उत्तरेकडे किंवा त्या दिशेने – सीटीएस क्र. १२४ धारक मिळकतीद्वारे दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने – सीटीएस क्र. १३० धारक मिळकतीद्वारे पूर्वकडे किंवा त्या दिशेने – सीटीएस क्र. १२६, १२७ आणि १२८धारक मिळकतीदारे

पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने - रस्ता द्वारे

दिनांक २६ सप्टेंबर, २०२३

मे. प्रमोदकुमार अँड कं. (रजी.) सही/ भागीदा इच्छुक खरेदीदारांसाठी वकील

मध्य रेल्वे

प्रकल्प पर्यवेक्षण सेवा प्रदान करण्याचा प्रस्ताव

हामाचे नावः अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत[े] सॉफ्ट अपग्रेडेशन/स्टेशन सुध पर्यवेक्षणासाठी प्रकल्प[ँ] पर्यवेक्षण सेवा एजन्सी (पीएसएसए) प्रदान करण्याच्या प्रस्तावाची विनंती. **अंदाजे** मूल्यः रु. २९६.९२ लाख, **इअरः** रु. २,९८,५००/-. <mark>पूर्ण करण्याचा कालावधीः</mark> १२ महिने. टेंडरची समाप्ती तारीख आणि उपरोक्त निविदांची वेळ: २३/१०/२०२३ रोजी स. ११.०० वा. पर्यंत आणि

(I) संभाव्य निविदाकारांना निविदा आणि शुद्धीपत्राच्या तपशिलांसाठी www.ireps.gov.in वेंबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते, जर काही असेल. (II) निविदाकार केवळ www.ireps.gov.in या वेबसाइटद्वारे वरील ई-निविदेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भाग घेऊ शकतात आणि ई-निविदेवर मॅन्युअल ऑफर सादर करण्यास परवानगी नाही. व्यक्तिचलितपणे, सबमिट केल्यास ते उघडले नाणार नाही किंवा विचारात घेतले जाणार नाही. (III) बिड सिक्युरिटी एकतर ई-पेमेंट गेटवेद्वारे रोख वरूपात जमा केली जाईल किंवा शेड्युल्ड कमर्शियल बँक ऑफ इंडियाकडून बँक गॅरंटी बॉण्ड म्हणून किंवा निविदा कागदपत्रांमध्ये नमद केल्याप्रमाणे सदर केली जाईल. (IV) अधिक चौकशीसाठी, संपर्क करू शकताः विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, गति शक्ती युनिट, तळमजला, मध्य रेल्वे ०२२-६७४५३९२८ फोरवर. (V) या निविदा सार्वजनिक खरेदी धोरण आदेश २०१७ दिनांक १६-९-२०१७ चे पालन करतात. निविदांचे संपूर्ण तपशील www.ireps.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. २२/०९/२०२३ च्या खुल्या ई-निविदा सूचना क्र. सीआर-जीएसयुसीएसएमटी-२०२३-२४

तिकीटासाठी UTS App डाउनलोड करा

जाहीर सूचना

श्रीम. सकराबाई एस. हंकारे, एलआयजी महिंद्रा अँड महिंद्रा सीएचएस लि., श्री क्रिष्णा नगर बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६. येथे स्थित च्या सभासद आणि सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट क्र. डी/४१९ धारक आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ०००२३९, विभिन्न क्र. ११९१ ते ११९५ (दोन्ही प्तमावशी) धारक यांचे २१/०९/२०२० रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा, **रवींद्र सदाशिव हंकारे** यांनी सोसायटीकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. सोसायटी याद्वारे वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून सदर शेअर आणि मयत सभासदाच्या भांडवल/मिळकतीतील . हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत, अशा दस्तऐवजांच्या प्रती आणि त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ आणि/किंवा आक्षेपांच्या प्रती आणि आणि मयत व्यक्तीच्या नामनिर्देशित व्यक्ती किंवा अर्जदारांच्या नावे किंवा कडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दावे किंवा आक्षेप मागवित आहे. वर दिलेल्या मदतीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी मयत व्यक्तीचे शेअर्स आणि हितसंबंधा हाताळण्यास स्वतंत्र असेल आणि विनंती केल्यानुसार प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपनियमांची एक प्रत दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांसाठी, सदर सूचनेची १४ दिवसांची मृदत संपेपर्यंत सोसायटीच्या कार्यालयात सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान तपासणीसार्ठ

एलआयजी महिंद्रा अँड महिंद्रा सीएचएस लि.

तारीख: २६/०९/२०२३.

मा. सचिव



पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. अशी ज्ञात) . **दि. कार्यालय पत्ता:** युनिट क्र. ६०१, ६वा मजला,

अमिती बिल्डिंग, अगस्त्या कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, रल.बी.एस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७०, सीआयएन: यू६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३**९**

जाहीर सूचना

तमाम जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वी दिवाण हाऊसिंग क्रायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात), नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) कडे नोंदणीकृत हाऊसिंग फायनान्स . हेपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे युनिट क्र. ६०१, ६ वा मजला, अमिती बिल्डिंग, अगस्त्या कॉर्पोरेट पार्क कमानी जंक्शन, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई - ४०००७०, ही २७/१२/२०२३ पासून **पारस प्लाझा १** दुकान क्र. २७, रिसोड रोड, वाशीम – ४४४५०५, महाराष्ट्र येथे असलेली तिची एक शाखा बंद करण्यासाठी . च्छुक आहे आणि ती सर्व्हे क्र. ३२४, दुकान क्र. ३१ आणि ३२, पटनी कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ए विंग **रिसोड रोड, वाशीम, जिल्हा वाशीम ४४४५०५, महाराष्ट्र** येथे स्थलांतर करणार आहेत. जे ग्राहक बंद होणाच्या ठिकाणाहुन सेवा घेत आहेत त्यांना २७/१२/२०२३ पासून नवीन ठिकाणाहुन सेवा देण्यात

सर्व संबंधीत व्यक्तींना याची नोंद्र घेण्याची विनंती करण्यात येत आहे

ठिकाण: वाशीम दिनांक: २७/०९/२०२३

OICICI Bank

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि. करित सही/-

शुध्दीपत्र

२०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि.ं, कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र. क्यूझेडकेएचपी००००५०२१८२२ आणि कर्जदारांचे नाव श्यामलाल राजाराम गुप्ता करिता **जून १९, २०२१** दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सूचना') संदर्भात हे आहे, आम्ही कळवू इच्छितो की, अनावधानाने आणि निर्हेतुकपणे मोजमापित क्षेत्र चुकून **फ्लॅट क्र. ३११, ३रा मजला, बी विंग, शिरीन पॅरेडाईज**, दिलकाप कॉलेज जवळ, ममदापूर, नेरळ, कर्जत ४१०२०१, मोजमापित क्षेत्र विक्री करारानुसार येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी फ्लॅट क्र. ३११, ३रा मजला, बी विंग, शिरीन पॅरेडाईज, दिलकाप कॉलेज जवळ, ममदापूर, नेरळ, कर्जत ४१०२०१, मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४१५ चौ. फू. असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून फ्लॅट क्र. ३११, ३रा मजला, बी विंग, शिरीन पॅरेडाईज, दिलकाप कॉलेज जवळ, ममदापूर, नेरळ, कर्जत ४१०२०१, मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ४१५ चौ. फू. असे वाचावे.

सदर सरफैसी १३(२) सूचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील. ह्या बाबतीत तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. प्राधिकृत अधिकारी

दिनांक : सप्टेंबर २७, २०२३

आयसीआयसीआय बँक लिमिटेड ठिकाण : महाराष्ट

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥

ऑक्सिस बँक लिमिटेड

सूचना याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ५६ सन २०२२ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर २८/०२/२२ रोजी सूचीबद्ध केला होत याअर्थी, सदर सन्माननीय प्राधिकरण कृपावंत होऊन मूळ दस्तावेज मागे घेण्यासाठी अर्जदाराद्वारे सादर केलेल्या सदर अर्जामध् पचना जारी केली आहे. याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी

वायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट−कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत मूळ अर्जाच्या अन्. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि

मताचे वराशीत बाहीर करणे : माराचे वराशीत बाहीर करणे : मिळकर्तींच्या अप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्य व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतुन रोकड झालेल् ञ्चवताचाऱ्या ।त्यांचर कामकाजाच्या जाया। पारण नाम क्या जन्य नता च ।त्यक्रता चाच्या ।चक्रापूर पण्ड विक्री रिकोचा विशावे रूप्यास तुम्ही बांधील उसाल व अशी विक्री रिक्कम अशा मतांवर तारण हितसंबंध धारण करण किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिने.

हाला ३०/११/२०२३ रोजी स. ११ ०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक पत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधक .. याधिकरण यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर

गनावणी होऊन निकाल दिला जाईल. झ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १४/०९/२०२३ रोजी दिले

भागीदारी संस्था, त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे

कार्यालय क्र. २०३, रिगल डायमंड सेंटर, टाटा रोड क्र. २, ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई - ४०० ००४

श्रीम. रिसला केतन जैन, पलॅट क्र. १७०१, १७वा मजला, अर्थ पिलर सीएचएसएल, खाडिलकर रोड, शिव लेन, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ आणि येथे देखील: २००२, दर्शन हाईटस, झावबावाडी, सिताराम पोतदार मार्ग, ठाकूरवाडा, मुंबई - ४०००

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ



..अर्जदार

ई-निविदा सूचना क्र.: का.अ. (पूर्व) मुं.झो.सु.मंडळ/ई-निविदा/५५/२३-२४

कार्यकारी अभियंता (पूर्व) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३६, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ (दुरध्वनी क्र. ०२२६६४०५२५१) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय किंवा निमशासकीय नोंदणीकृत ठेकेदाराकडून एकुण ७४ कामाकरीता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील ई- निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत ई-निविदा सुचना व निविदा संकेत

http://mahatenders.gov.in, वर उपलब्ध असतील निविदा विक्री दिनांक ०३.१०.२०२३ सकाळी १०.०५ पासून दिनांक १०.१०.२०२३ सायंकाळी ६.१५ पर्यंत राहील. निविदा सुचनेबाबत शुद्धिपत्रक/बदल असल्यास फक्त http://mahatenders.gov.in, संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (पूर्व) मुं.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहेत.

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

कार्यकारी अभियंता (पूर्व) मुं.झो.सु.मंडळ, मुबई **PUBLIC NOTICE**

This is to inform all the public at large hat Shri. KAITAN I. DSOUZA a Member o Mars Co-operative Housing Society Ltd. having address at Vasant Galaxy, Link Road, Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai- 400104 and holding 50% shares and interest of Flat No. 103, D-Wing, 1st Floor in the building of the society, died on 26/11/2012 without making any nomination, leaving behind him, his only heir JERRY KAITAN D. SOUZA, claiman of his estate. The society hereby invite I any person/s, firm, authorities, other legal heirs, representative having any claim. right, title, benefit, and /or interest whatsoever in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange assignment, lease, Gift, Mortgage, easement, will, or otherwise however are hereby required to make the same known n writing, along with true copies of all such documents in support thereof to society and or at my office add: D-1/B, Kumud Nagar, S. V. Road, Near Cinemax Theatre, Goregaon (W), Mumbai-400104, within (14) Fourteen days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and /or abandoned with this notice, and JERRY KAITAN D. SOUZA shall have full rights to complete the transfer procedure without any claim, thereafter he will be 100% shares of the Place:Mumbai

Date:27/9/2023 SANJAY KUMAR TIWARI Advocate High Court

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, श्रीम. पुष्पा रमेश वर्द्य, बजाज भवन ओनर्स प्रमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या संयुक्त सभासद, पत्ता येथे नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१ आणि कार्यालय क्र. ४५ धारक आणि रूपये ५०/-चे प्रत्येकी ५ शेअर्स धारक, शेअर प्रमाणपत्र क्र. २१ अंतर्गत विभिन्न क्र. १०१ ते १०५ धारक यांचे २४/०१/२०२३ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले. सोसायटी याद्वारे वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंधासंदर्भात सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत अशा दस्तऐवजांच्या प्रतींसह शेअर्स/हितसंबंध सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील हस्तांतरित करण्यासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनीय पुराव्यांसह, दावे किंवा आक्षेप मागवत आहे, वरील विहित कालावधीत कोणताही

केल्याप्रमाणे भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधांचा व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल आणि सोसायटीकडे प्राप्त झालेले दावो/आक्षेप, सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील सोसायटीच्या नोंदणीकृत उपनियमांची एक दावोदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून तपासणीसाठी सोसायटीच्या कार्यालयात सोसायटीच्या सचिवाकडे उपलब्ध आहे.

टावा/आक्षेप पाप्त न द्याल्यास

उपविधीनुसार प्रदान

सोसायटीच्या

च्या वतीने आणि करिता बजाज भवन ओनर्स प्रिमायसेस को-ऑप, सो, लि, ठिकाण : मुंबई मा. सचिव

दिनांक: २७/०९/२०२३.

जाहीर सूचना **सूचना** याद्वारे देण्यात येते की, आम्ही आमचे ू अशील यांच्या वतीने **श्रीमती पुष्पा अशोक भीमजिआनी** मे. मास्टर ॲडव्हर्टायझर्सच्य मालक, ह्या आमच्या अशिलांना खालील अनुसूचीत सविस्तरपणे वर्णिलेल्या स्थावर मिळकतीची विक्री आणि हस्तांतर करण्यास इच्छुक असल्याने त्याचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचा तपास करत आहोत. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना सदर खालील लिखीत **अनुसूची**मधील नमूद मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणतेही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, इस्टेट, दावे किंवा मागणी (किंवा अन्य लाभ) जसे की, विक्री, अभिहस्तांकन, अंत्यदान, बक्षिस, अदलाबदल, भार, भाडेपट्टा, परवाना, गहाण, प्रभार, प्रसंविदा, मयत, धारणाधिकार, हस्तांतर, प्रलंबित वाद, निर्वाह, ताबा, पोट-भाडेपट्टा, पोट-कळवहिवाट, विश्वस्त, विभागणी, संपादन, . अधिग्रहण, वारसा, सुविधाधिकार, जप्ती, ताबा पत्यावर्ती अधिकार किंवा अन्यथा किंवा कोणत्याही स्वरूपाचे हक्क किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश/हुकूम/ न्यायनिर्णय, पर्यायी करार किंवा कोणत्याही प्रकारचा करार किंवा अन्य कसलाही आणि कोणत्याही प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी यादारे निम्नस्वाक्षरीकारांना ६१-६२. फ्री प्रेस हाउस, ६ वा मजला, २१५, फ्री प्रेस जरनल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० येथे आणि/ naresh@dlco.in वर सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौदरा) दिवसांच्या आत सदर दाव्यांच्या संबंधात पष्ठचर्थ दस्तावेज पराव्यांसह लेखी स्वरूपात -कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असे कोणतेही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास अधित्यागीत व/ वा परित्यागीत मानले

वरील संदर्भित अनुसूची: म(मिळकतीचे विवरण)

मुंबई नोंदणी जिल्ह्यातील मलबार आणि कंबाला हिल विभागाचा सी. एस. क्र. ७३१ (भाग) असलेल्या भूखंडावर उभारण्यात . आलेल्या आणि ८७, ताडदेव, मुंबई ४०००३४ स्थित ''ताडदेव एअरकंडिशन्ड मार्केट बिल्डिंग'' म्हणून ज्ञात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील मोजमापित २८५ चौ.फूट कार्पेट एरिया असलेले कार्यालय क्र. ६०३ (जुना कार्यालय क्र. ३) कमर्शियल युनिटच्या संदर्भात मालकी आणि वहिवाट अधिकार एकत्रितपणे असलेले ३० सप्टेंबर १९६९ रोजीच्या (मूळ शेअर सर्टिफिकेट गहाळ झाल्याने) मूळ शेअर सर्टिफिकेटमधील समाविष्ट विभिन्न शेअर क्र. १३२१ ते १३२५ (दोन्ही समाविष्ट), सहवाचता १६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेले ड्युप्लिकेट शेअर सर्टिफिकेट क्र. ८०२ असलेले, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६०१९६०च्या तरतुदीअंतर्गत २६ एप्रिल १९६८ रोजी नोंदणी क्र. बीओएम/ जीएनएल/१६० द्वारे नोंदणी झालेल्या ''ताडदेव एअरकंडिशन्ड मार्केट बिल्डिंग''ने जारी केलेले प्रत्येकी रू ५० (रूपये पन्नास मात्र) दर्शनी मूल्य आणि एकूण रू. २५०/- (रूपये दोनशे आणि पन्नास मात्र) मूल्याचे पूर्ण भरणा केलेले ५ (पाच) शेअर्सचे सर्व भाग, अधिकार, हक आणि २७ सप्टेंबर, २०२३ मे. ध्रुव लिलाधर ॲन्ड कं. करीता

श्री. नरेश छेडा भागीदार

सभासद, पत्ता येथे शिव वल्लभ रोड. अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई -४०० ०६८ आणि सोसायटीच्या इमारतीत फ्लॅट क्र. ए-६०२ धारक यांचे ०२.०८.२०२१ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले आणि त्यांच्या तीन विवाहित मुली म्हणजेच (१) श्रीम. रुपम संदीप हाटे, (२) श्रीम. आलेका सुजित हटकर आणि (३) श्रीम. रोशन संतोष नायर आणि सून श्रीम. रुपाली रुपेश कोटकर यांनी संयुक्तपणे सोसायटीकडे सदर शेअर्स आणि सदर फ्लॅटमधील हितसंबंध त्यांच्या नावो करण्यासाठी, हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे सभासदाचे सदर

जाहीर सूचना

सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या कालावधीत दस्तऐवजांच्या प्रती आणि इतर पुराव्यांसह सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत शेअर्स आणि हितमंबंधांमंदर्भात त्याच्या /तिच्या /त्यांच्या टावे / आक्षेपासंदर्भात इतर टावेटार / आक्षेप घेणाऱ्यांकडन दावे आणि हरकती मागवत आहेत. उपरोक्त विहित कालावधीत कोणतेही दावो/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपविधीनुसार प्रदान केल्याप्रमाण सोसायटीच्या भांडवल/मिळकतीतील मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंधांचा व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीच्य भांडवल/मिळकतीतील मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडन प्राप्त झालेले

प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील. साठी आणि करित श्री चिंतामणी नगर को-ऑप

दावो/आक्षेप, सोसायटीच्या उपविधीनुसा

हौ. सोसायटी लि दिनांक : २७/०९/२०२३

जाहीर सूचना सचना यादारे जनतेला देण्यात येत आहे की. श्रीम विशाखा विश्वनाथ बनवली (यापढे "आमचा अशील म्हणून संदर्भित) यांनी परिशिष्टीत मिळकतीच्य मालकाशी वाटाघाटी केली आहे आणि नामाधिकाराच सचना जारी केली आहे. फ्लॅट क्र. ३०३. ३रा मजला इमारत क्र. ४/ए, वर्सोवा स्कायलार्क टॉवर को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. नवीन म्हाडा कॉलनी स्वामी समर्थ नगर सर्कलजवळ, वर्सोवा, अंधेरी (प) मुंबई - ४००५३ येथे स्थित, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी उप-शहरी जिल्ह्यातील वसींवा, अंधेरी (पश्चिम) या महसूल गावाचा सीटीएस क्र. १३७) (ए) असलेली जमीन. (येथे "परिशिष्टीत मिळकत" म्हणून संदर्भित) वरील बाबी

लक्षात घेऊन, माझा अशील याद्वारे मोठ्या प्रमाणावर जनतेला सचना देतो की. उपरोक्त मिळकती विरुद्ध किंवा टावा अमलेल्या कोणत्याही व्यक्तींना आवाहन करतो की सदर परिशिष्टीत मिळकत किंवा तिचा भाग वारसा गहाण, ताबा, विक्री, देवाणघेवाण, भेट, भाडेपट्टा कर्ज, प्रभार, ट्रस्ट, देखभाल, सुविधाधिकार, वाटप हस्तांतरण, लिस-पेंडन्स, संलग्नक, परवाना, कोणत्यार्ह खटल्यात असल्यास सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत ज्याच्या आधारावर असे दाने केले गेले आहेत त्या सर्व दस्तऐवजांच्या प्रतींसह सदर आम्हाला लेखी कळवावे (खाली नमूद केलेल्या पत्यावर), कसूर केल्यास, अश व्यक्तींचे दावे माफ केले गेले आहेत आणि /किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल आणि माझा अशील दोन्ही पक्षकारांच्या विचारानुसार विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुढे जाईल. वर संदर्भित परिशिष्ट फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, बिल्डिंग क्र. ४/ए, वर्सोवा

स्कायलार्क टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. न्यू म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थ नगर सर्कल जवळ र्त्तोवा, अंधेरी (प), मुंबई - ४०००५३ जमिनीवर बांधकामीत, वर्सोवा येथील महसूल गावातील सीटीएस क्र. १३७४ (ए), अंधेरी (पश्चिम) नोंदणी उप-शहरामध्ये, मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हा उपनगर येथील मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

अंड ओंकार खानविलक ओंकार खानविलकर लॉ चेंबर्ससाठी कार्यालय क्र. ६११, ६ वा मजला, गोल्डन चेंबर्स नवीन लिंक रोड, तनिष्क शोरूम समोर अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३

रिटेल ॲसेट्स, स्मॉल ॲण्ड मिडियम इंटरप्रायजेस सेंटर SBI भारतीय स्टेट बैंक (आरएसएमईसीसी पनवेल) ट्रकान क्र. ०५, शारदा टेरेस, तळ आरएसएमईसीसी पनवेल) ट्रकान क्र. ०५, शारदा टेरेस, तळ टेलिफोन :+ ९१ २२ २७५७२७४८

मागणी सूचना

सचना यादारे देण्यात येते की. पढील कर्जदार श्री. संतोष शिंदे. श्री. वसंत शिंदे यांचा मलगा आणि श्रीम. तेजस्वीनी शिंदे सूचना आहुत रच्या पत्र का, पुडारा क्यार का साथ गरा, अ. स्वता गरा, या पत्र पाया पुरापा आगाण आम. त्यारचामा गरा, श्री. संतोष शिर्दे यांची पत्नी (योन्ही पयत) आणि कायदेशीर वास्सदार श्रीम. सुप्तित्रा वसंत श्रिव यांची बेकेन्द्र मिळवलेल्या कर्जाच्या सुविधेची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यात कसूर केले आहे आणि सदर कर्जे १८/०९/२०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर २५/०९/२०२३ रोजी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०० च्या कलम् १३(२) अंतर्गत सचना जारी केल्या होत्या. परंत त्यांना त्या न बजावता परंत आल्या. त्यामळे त्यांना या जाहीर सचनेटा

दि. २५.०९.२०२३ रोजीप्रमाणे थकबाकी रक्षम रु. १५,१३,००,८४१/- (रुपये पंधरा कोटी तेरा लाख आठशे एक्केचाळीस फक्त) पुढील व्याज आणि अनुशंगिक खर्च, परिव्यय इ. सह.सूचनेच्या पर्यायी सेवेसाठी पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/अथवा त्यांचे हमीदार (जेथे लागू असेल तेथे) यांना याद्वारे सदर सूचनेच्या प्रकाशनापासून ६० दिवसां वकबाकीची रक्कम भरण्यासाठी बोलविण्यात येत आहे. कसर केल्यास सदर सचनेच ाल्यानंतर सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप कलम ४ अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भातील ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

स्थावर मिळकतीचे वर्णन पलॅट क्र. ९०१, ९वा मजला, पार्क व्ह्यु, प्लॉट क्र. २८५, सी. एस. क्र. २२५/१० माटुंगा, तेलंग रोड, मुंबई-४०० ०१९.

थी. संतोष वसंत शिंदे आणि श्रीम. तेजस्वीनी संतोष शिंदे यांचे मालकीचे मिळकत प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थाप ठिकाण: नवी मुंबई

BLACK B

स्टेट बँक ऑफ इंडिया

ब्लॅक बॉक्स लिमिटेड (पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लि.) **नोंदणीकृत कार्यालय** : ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग ने. ९, ऐरोली नॉलेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८, भारत / Blackbox.com /info.india@blackbox सीआयएनः एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२/टेलिः +९१ २२ ६६६१७२७२

२६ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या मतदान आणि ई-मतदानाच्या निकालांची घोषणा

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या प्रयोज्य तरतुदी आणि सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (एलओडीआर रेग्युलेशन) ला अनुसरून कंपनीने भागधारकांना ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) च्या सूचनेमधील प्रस्तावित ठरावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे त्यांना शक्य व्हावे म्हणन ई-व्होटींग ची सुविधा पुरवली होती. ई-व्होटींग २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० (भाप्रवे) सुरु होऊन २५

सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपले. संचालक मंडळाने टपाल मतदान ठरावावर दरस्थ ई-मतदान आणि एजीएम मधील ई-मतदान साठी तपासणी अधिकारी म्हणन डॉ. एस.के. जैन. व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियक्ती केली होती. तपासणी अधिकाऱ्यांनी २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० वा. पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मते व एजीएम दरम्यान झालेल्या ई-व्होटींग ची पडताळणी करून २६ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांचा अहवाल सादर केला.

२६ सप्टेंबर, २०२२ दिनांकीत तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार एकत्रित निकाल

पुढीलप्र	मार्णे :			
अनु.	तपशील	ठरावाचा	बाजूने पडलेल्या	विरुद्ध पडलेल्य
क्र.		प्रकार	मत्तांची%	मत्तांची%
8.	दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित विवरण (एकत्रित वित्तीय विवरण) सह संचालक मंडळांचे अहवाल आणि त्यावरील लेखापरीक्षकांचे अहवाल घेणे, विचार करणे, मंज्ञी देणे आणि स्विकारणे	सामान्य ठराव	१००.००	0,00
٦.	श्री. अंशुमन रूईया (डीआयएनः ००००८५०१), यांची पुनर्नियुक्त जे आळीपाळीने निवृत होत आहे.	सामान्य ठराव	९९.६३	ο,ξ.٥
₩.	कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. दिपक ठक्कर (डीआयएनः ००००७३३९) यांची पूनर्नियुक्ती	विशेष ठराव	१००.००	0.00
٧.	ब्लॅक बॉक्स टेक्नोलॉजिस एलएलसी, दुबई मध्ये नफ्याची जागा किंवा पदासाठी कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून श्री. अंशुमन रूईया (डीआयएनः ००००८५०१) यांची पूर्नीनुक्ती जारी ठेवणे	विशेष ठराव	९९.६३	0.319
ч.	रू. १,५०० करोड पर्यंत सक्युरिटी जारी करून निधी उभारण्यासाठी मंजुरी	विशेष ठराव	99.98	०.०६

तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे ३७व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेला सर्व ठरावांक आवश्यक बह्मताने भागधारकांकडून रितसर मंजुर करण्यात आला.

> ब्लॅक बॉक्स लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लिमिटेड)

> > सुजय शेठ

वकील: साधना धुरी <u>जाहीर नोटीस</u> श्रीम. रश्मा रवींद्र कोटकर, श्री चिंतामणी नगर वसई येथील मे. अति जिल्हा व सत्र न्यायाधीश को-ऑप, हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या एम ए. नं. ३४/२०२३ पु. ता. ३०/९/२३

श्रीमती. सविता फर्नानडिस रा. ए/२०३, तेजस्वी अपार्टमेंट, रानपाडा रोड, संतोषी मात मंदिरच्या मागे. बोळींज. विरार-पश्चिम, ता. वसई, जि. पालघर विरूध्द श्री, इमिल फर्नानडिस

रा. ए/३०२, बिल्डिंग १३, रियल होम्स, मधुवन जवळ वसई-पुर्व, ता. वसई जि. पालघर सामनेवाल आपणास या जाहिर नोटीसी द्वारे कळविण्यात येते की, या न्यायालयात एम ए.नं. ३४/२०२३ ह अर्जदाराने अर्ज प्रमाणे गोर्डयन ॲन्ड वॉर्डस ॲक्ट १८९० चे कलम २६ प्रमाणे अर्ज केलेला आहे सामनेवाल्याला आर. पी. ए. डि मार्फत नोटीस बजावणी करण्याचा आदेश में. कोर्टाने दिला होता अर्जातील सामनेवाले हे वरिल पत्यावर राहत नाह असा शे-याने पोस्टातील ट्रॅकचा रिपोर्ट आला आहे सदरचा रिपोर्ट अर्जदाराने में. कोर्टात दाखल केल आहे. त्याकारणाने अर्जदाराने सदर न्यायालया सामनेवाल्याला नोटीस बजावणीसाठी जाहीर नोटीस कामी अर्ज केला होता. सदरचा अर्ज में न्यायालयाने मंजुर करून सामनेवाल्याला पेपर नोटीस मध्ये जाहीर नोटीस देऊन बजावणी

करण्याचा आदेश दिला आहे. सदर चौकशी अर्ज दि. ३०/९/२०२३-रोजी पुढील सनावणीसाठी नेमण्यात आलेला आहे. सदर दित्रज्ञी सामनेताले गांनी नगगालगात स्वतःआज आपले वकिलामार्फत किंवा ज्या कोणा व्यक्तिस सदर दाव्यास हरकत असेल त्यांनी सकाळी ११.०५ वाजता न चुकता उपस्थित रहावे. अन्यथा आपल्या अगर आपल्या गैरहजेरीत पुढील सुनावणी होऊन आदेश दिला जाई याची नोंद घ्यावी

आज दि. १५/०९/२०२३ रोजी माझ्या सहीने कोर्टाच्या गोल शिक्क्याने दिले असे

हुकुमावरुन, अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश

Seal

(क. लिपिक) अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश वसई

सार्वजनिक सूचना पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की माझे

अशील **दक्ष सितांसु सुरा** कडून खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत, ज्याचा उल्लेख येथे दिलेल्या अनुसूची मध्ये उल्लेख केला आहे, सर्व भारांपासून मुक्त आहे. विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, ट्रस्ट, मुनिमेंट, वारसा, ताबा, भाडेपट्टी, धारणाधिकार, देखभाल, आराम, भार किंवा अन्यथा, याद्वारे विनंती केली जाते की ते एसपीएडी /आरपीएडी (त्याच्या समर्थनार्थ कागदोपत्री पुराव्याच्या साक्षांकित प्रतीसह) लिखित स्वरूपात त्यांच्या कार्यालयात १०१ /१०२, दरवेश चेंबर्स, जंक्शन ऑफ पी.डी. हिंदुजा रोड आणि एस.व्ही. रोड, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ येथे खाली स्वाक्षरीदारांना कळवा. ही सूचना येथे प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवणे अनिवार्य आहे, असे न केल्यास, कोणतेही अधिकार शीर्षक आणि दावा, जर असेल तर, ज्याला माफ केले गेले आहे असे मानले जाईल त्या संदर्भाशिवाय हे प्रकरण पूर्ण केले जाईल. आणि/किंवा सोडून दिले असे मानण्यात

अनुसूची

४४१ ते ४४५ (दोन्ही समावेशी) प्रत्येकी रुपये . ५० /- च्या मूल्याचे प्रत्येकी एकूण रु. २५०/- हाय लाइफ प्रि**मायसेस को**-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ''सोसायटी'') द्वारे जारी केलेले सामायिक प्रमाणपत्र क्रमांक ०८४ आणि आनुषंगिक १३५) चौरस फूट चटई क्षेत्र १२ .५४) चौरस मीटर चटई क्षेत्र ५० चटई क्षेत्र १३५ चौरस फुट इमारत क्र. २ मधील तळमजल्यावर हाय-लाइफ म्हणन ओळखले जाणारे टीपीएसच्या अंतिम भूखंड क्रमांक ८२ वर उभ्या असलेल्या उक्त सोसायटीच्या मालकीचे सांताक्रूझ पश्चिम संबंधित सीटीएस क्रमांक एच /११८ ते एच /११२६ 'एच' प्रभाग सिटी सर्व्हे वांद्रे तालुका अंधेरी एमएसडी स्थित आहे. आणि पी. एम. रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथे नोंदणी जिल्हा आणि मुंबई उपनगर आणि

अंधेरी (वांद्रे) उपजिल्हा अंतर्गत आहे दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी आर. एस. वासवडा उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येत आहे की, आम्ही फ्लॅट क्र. ५०१ ("सदर **फ्लॅट**") च्या संदर्भात प्रग्या उमेश केला यांच्या नामाधिकाराची चौकशी करत आहोत, मोजमापित सुमारे १,६४८ चौ. फूट. "देव पूजा को-ऑप. सो. लि." या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील पाचव्या मजल्यावरील टेरेससह चटई क्षेत्र ("सदर **सोसायटी**"), सीटीएस क्र. ३६७, प्लॉट क्र. डी-३. वॉर्ड क्र २९५१/२९५१(२), नॉर्थ अव्हेन्यू रोड, सांताक्रझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ गाव दांडा, तालुका अंधेरी येथे स्थित आहे. मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील आणि रु. ५० चे प्रत्येकी १० (दहा) शेअर्स, विभिन्न क्र. ४१ ते ५० (दोन्ही समावेशी) धारक ("सदर श्रोअर") सामायिक प्रमाणपत्र क्र. ५, सोसायटीने जारी केलेला सभासद नोंदणी क्र. ५. जे आमचा अशील खरेदी करू इच्छित आहे सदर व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तारणाच्या अधीन आहे. वर नमूद केलेल्या गोष्टींच्या अधीन राहन,

विक्री, भाडेपट्टा, परवाना, ट्रस्ट, धारणाधिकार, वारसा, वारसाहक, ताबा संलग्नक, गहाण, प्रभार, फ्लॅट आणि शेअर्स किंवा त्याच्या भागावर कोणत्यार्ह स्वरूपाचा दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी, कौटुंबिक व्यवस्था, सुटका, खटला किंवा अन्यथा काहीही असल्यास, खाली दिलेल्या पत्त्यावर सहाय्यक दस्तऐवजांसह लेखी अधोस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत कळवावे अशी विनंती केर्ल जात आहे, कसूर केल्यास, असे कोणतेही अधिकार, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी असल्यास ती माफ केली गेली आहे आणि/किंव बिनशर्त/अपरिवर्तनीयपणे सोडली गेली आहे असे मानले जाईल आणि येथे विचार केलेला प्रस्तावित व्यवहार अशा दाव्यांच्य आणि/किंवा आक्षेपांचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल. तारीख: २२/०९/२०२३

ठिकाण: वाशी, नवी मुंबई सही/-(जयेश के. निशार)

जे निशार आणि कं.,वकील आणि सॉलीसीटर्स २१२, ठाकर टॉवर, प्लॉट क्र. ८६,

सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४०० ७०३ o??-?७८८८३२० / ९८१९९६८३८४

दिनांक : २६ सप्टेंबर, २०२३ ॲडव्होकेटस, सॉलिसिटर्स आणि नोटरी ठिकाणः मुंबई

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

पश्चिम रेल्वे सांडपाणी ट्रिटमेंट प्लांट काम

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए) पश्चिम रेल्वे, ६ वा मजला, अभियांत्रीकी विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८ मागवित आहे. ई-लिलाव सूचना क्र.: बीसीटी/२३-२४/१८५ २५.०९.२०२३. काम आणि ठिकाण: मुंबई सेंट्रल (मेन) - (जे. आर. हॉस्पिटल) ७३० दिवसांसाठी सांडपाणी ट्रिटमेंट प्लांट (ईटीपी) चालविणे, कामाचे अंदाजे खर्च: रु. ३४१२५६८.२६. इअर: रु. ६८३००.०० सादर करण्याची तारीख आणि वेळ: २०.१०.२०२३ रोजी १५.०० वा. पर्यंत. उघडण्याची तारीख आणि २०.१०.२०२३ रोजी १५.३० वा. निविदा दस्तावेजाची किंमत (विना परतावा), इअर पात्रता निकष, कामाचे सारखे प्रकार, तपशीलवार निविदा शर्ती समाविष्टित कामाचे तपशीलवार प्रकाराच्या संदर्भा कृपया www.ireps.gov.in ला भेट द्या. हाती दिलेल्या प्रस्ताव विचारात घेतला

जाणार नाही.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे दिली जात आहे की, मी डॉ. परमेश मुरलीधर राठी, खालील नमूद सर्व जिमनीच्या भाग आणि विभागाचे एकमेव मालक, यांच्या नामाधिकाराची चौकशी करत आहे. सर्व्हें क्र. ७६/७ चा सीटीएस क्र. १८०३ गाव एकसर, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर. कोणताही व्यक्तींचा हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा सदर मिळकतीच्या संदर्भात दावा किंवा ताबा किंवा विक्री, देवाणघेवाण, गहाण, प्रभार, भेटवस्तू, विभाजन, प्रकाशन, कुटुंब व्यवस्था, ट्रस्ट संपत्ती, वारसा, ताबा, आराम, भाडेकरू मार्गाचा अधिकार, बोजा, कर्ज, अग्रिम मागणी. संपादन. भाडेपटटी. धारणाधिकार, डिक्री/ऑर्डर/आदेश/ न्यायालयाचा / न्यायालय / महसूल / वैधानिक प्राधिकरण किंवा अन्यथा काही असल्यास, याद्वारे विनंती करण्यात आली

आहे की, सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरीकारांकडे सदर लेखी कळवावे, कसूर केल्यास, अशा व्यक्तींचे दावे, जर काही असतील, तर ते कायमचे माफ केले गेले आहेत असे मानले जाईल आणि उपरोक्त मालकांवर बंधनकारक असणार नाहीत आणि त्यानंतर सदर मिळकतीच्या कोणताही भागाच्या संदर्भात सदर मालक इच्छक खरेदीदाराशी व्यवहार किंवा वाटाघाटी करू शकतो. दिनांक : २७-०९-२०२३

सोनल कोठारी. वकील, उच्च न्यायालय कार्यालय क्र.१, तळ मजला,ले-मिडास, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-६४. advsonalkothari12@gmail.com

९८२०३००११६

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that, m client Mr. Shantaram Damodar Patil who is

the owner of landed property situated lying

and being at Revenue Village Dongri

Registration District and Sub District Thane

bearing its S.No. 201 (old) i.e. 11(new) H.No.

admeasuring at about 2600 sq. mtrs and

S.No. 201 (old) i.e. 11(new) H.No. 6

admeasuring at about 1500 sq. mtrs has

decided to exchange the aforementioned

roperties with the properties belonging to

Mr. Raiesh Koradia and ors situated lying

and being at Revenue Village Dongri

Registration District and Sub District Than

bearing its S.No. 201 (old) i.e. 11(new) H.No.

11 admeasuring at about 2000 sq. mtrs and

S.No. 8 (old) i.e. 16 (new) H.No. 1/

admeasuring at about 2300 sq. mtrs

f any person or financial institution has an

objection in respect of the said transaction

of exchange, or has any right or interest in

PUBLIC NOTICE avik Bafna. 2. Lalita J. Bafna & 3. Mr. Jeevan Bafna nartment Co-operative House ımbai-400 034 from its owner M/s. Vijay & Sons in future hat M/s. Vijay & Sons had purchased the said premise om Mr. Shankarlal C. Patel by an Agreement for Sale date

hat the said Mr. Shankarlal C. Patel had purchased the said es from Mr. Jesaram Premji Rawal by an Agreen

nat Mr. Jessaram Premji Rawal had purchased the said Office premises from Builder / Developer by an Agreement for Sale dated 01/04/1978. Sale dated 1704/1976.

That the said original Agreement for Sale dated 01/04/1978 between Mr. Jesaram Premji Rawal & concerned Builder Developer and original Agreement for Sale dated 09/02/1980 etween Mr. Jesaramji Premji Rawal & Mr. Shanka C.Patel has been lost/misplaced. That my client has lodge .C. complaint bearing Complaint Id. No. 45290/2023 date 1/08/2023 before the Agripada Police Station, Mumbai. any person/s claiming any right, title or claim in respect of forementioned Original Agreement, should intimate me wit elevant documents pertaining to the said flat, within **14 days** of publication of this Public Notice, failing which, it will be esumed that there is no right, or claim by anyone and the

Date: 27/09/2023 MANISH B K SHUKI A

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that My clients 1) MR. ARUNKUMAR NAHARSINGH, 2) MR. ASHOK NAHARSINGH, 3) MR. THAKUR KUNWARSINGH NAHARSINGH owned, seized, possessed and otherwise well sufficiently entitled for a right, title and interest in the property as described in the Schedule hereunder written. My clients have instructed me to investigate the Title of the Property referred in the Schedule hereunder written and publish the public notice for the purpose of issuance of Certificate

All person/s having any claim in respect of the Property more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charge. maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned having his address at 101/102/103, Samosaran, Plot No. 103, Road no. 5, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai-400104 within 14 days from the date hereof, failing which the claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of land property being Freehold Agricultural land of area admeasuring 3533.9 Sq. Mtrs. as per property card having structures and bearing City Survey No.120A situate lying and being at Ram Mandir Road, Oshiwara, Goregaor (West), Mumbai-400 104 Mumbai Suburban District. (MR. BHAVIN R. BHATIA) (MR. BHAVIN R. BHATIA) Mumbai, Dated this 27th day of September, 2023.



CIRCLE SASTRA, MUMBAI WESTERN, Pragati Tower, 3rd Floor, Plot No. C-9, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 E-mail :- cs4444@pnb.co.in

Annexure -15 (Revised SI-10 B)

POSSESSION NOTICE

Whereas
Punjab National Bank/ the Authorised Officer/s of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets &
Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement)
Rules, 2002, issued demand notice/s on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as
mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/ date of receipt of the said notice(s).

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has
taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of
Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on 25.09.2023.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Punjab National Bank for the amounts and interest thereon.

S. No.	Name of the branch	Name of the Account	Name of The borrower (Owner of the property)	Description of the property mortgaged	notice	Amount outstanding as on the date of demand notice.(Rs.)	Name of the Authorised Officer/s
1	Mumbai- Thakur Complex	Mrs. Sachi Kamal Gwalani	Kamal Gwalani	All that part and parcel of the property consisting of Equitable Mortgaged of Residential Flat No. 204, 2nd Floor, Malwani, Shree Ashtvinayak CHSL RSC-2, Malvani, Malad West, Mumbai - 400095.	25.09.2023	60,06,723.52	Mr. Sunil Kumar, CM

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time

Authorised Officer

MAHARASHTRA STATE POLICE HOUSING & WELFARE CORPORATION LTD MUMBAI

(A Government of Maharashtra Undertaking) Plot No. 89-89A, Near Police Officers' Mess, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030 Contact No.:- 022-24918388/89, Fax. No. 24954139

• Web site - www.msphc.org • E-mail-jmd@msphc.org • (CIN - U45200MH1974SGC017281)

e-Tender Notice No.19, Year 2023-24

Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Mumbai inviting online e-tenders (including 18% GST) in 'Lumpsum' form from eligible contractors Balance work for Construction of Administration Buildings, Commandant Office, Company and Wireless Office, Quarter Guard, Multipurpose Hall, MT workshop Building, Reading Room & Gymnasium, Primary Health Center, Site Office & 557 Residential Quarters of Type II, III, IV, VI for S.R.P.F Gr III and repair of Type II (Bldg. 2, 3 & 4) including all infrastructure amenities & annual maintenance contract for Construction work done by the earlier contractor for 5 years at Jalna. (Approximate estimated cost including 18% GST is Rs.414.00 lakhs).

Online Tender Form Fees: Rs.2,360/- (including 18% GST) (Non-refundable) 1

Online Earnest Money Deposit: Rs.4,14,000/-The Tender form fee & Earnest Money Deposit to be paid only through the online payment

gateway of Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Mumbai. Detailed tender notice along with Tender Document and Drawings is available on e-tender

portal https://mahatenders.gov.in/nicgep/app from 27/09/2023 at 17.00 hours. Contact: Tel. No. (Help desk no.) 1800-3070-2232 & Mobile No. 7878107985,

7878107986

- 1) Go to https://mahatenders.gov.in/nic.gep/app
- 2) Click on "Tenders by Organisation"
- 3) In search list select "Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd."
- 4) Select check box "Show All"
- 5) Click on search button

Chief Engineer, Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd., Worli, Mumbai

THE CITY CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI

Head Office: 1st floor, Padmavati Darshan, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Tel: 24217700/01/02/03 email: recovery@citycoopbank.com

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

[See Proviso to rule 8 (6)] SALE OF PROPERTY (SECURED ASSET) UNDER THE SECURITISATION &

RECONSTRUCTION OF FINANACIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Sureties, Owner(s) and

Mortgagor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditors, the physical possession of which has been taken by the Authorised Officer (AO) of The City Co-operative Bank Ltd; Mumbai (Secured Creditor) will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis for recovery of Rs. 3.89.84.682.08 as on 31/08/2023 and further interest and other charges due to the Secured Creditor from the Borrower Mr. Imran Ebrahim Teli Prop. M/s KBN Tradelinks and Sureties viz. 1) Mr. Ismail Hamad Teli 2) Mr. Vijay Baban Darandale as per the brief particulars given hereunder

Sr.	Name of the	Details of Secured	Reserve Price	Date and time of	Venue of Auction
No.	Borrower/Owner	Assets(s)	Earnest	Property	Date and Time of Auction
140.	of the Properties	Assets(s)	Money Deposit	Inspection	Date and Time of Auction
1	Owner: Mr. Imran	Flat No. 1604, 16th floor	Rs. 76,80,000/-	On 04 th	The City Co-Operative
	Ebrahim Teli	having carpet area 485	(Rs.Seventy Six		Bank Ltd., Mumbai,
	Proprietor of M/s.	sq. ft. in the building	Lacs Eighty	19 th October	Address : Gokul Niwas No.1,
	KBN Tradelinks	known as Nobel Tower,	Thousand Only)	2023 and 30th	Kamal Estate Ranade Road,
	RBR Hudollino	Zakeria Masijid Street,		October 2023 From 11.00 a.m	Dadar West, Mumbai 400028
		Mumbai 400 009	Earnest Money	to 5.00 p.m	Tel-24302131/ 24302184 On
	ĺ		Pc 5 00 000/	15 5.50 p	08/11/2023 at 4 00 p m

Terms & conditions of sales :-

The Borrower(s)/Sureties/Owners(s)/Mortgagor(s) are given a last opportunity to pay the total outstanding dues with further interest before the date of above auction, else these secured assets will be auctioned and sold as per schedule.

1. The offers to be submitted in a sealed envelope superscribed, "Offer for purchase of immovable property in respect to Loan Accounts of Mr. Imran Ebrahim Teli Prop. M/s KBN Tradelinks (Borrower)" and should submit the said sealed envelopes at the above mentioned venue of auction on or before 08/11/2023 by **4.00 p.m.** by the prospective bidders and EMD amount to be remitted by RTGS to Account No.

0453102000003117, IFSC Code IBKL0000453 in favour of The City Co-operative Bank Ltd., Mumbai on or

- before 08/11/2023 before 4.00 p.m. To the best knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the above residential premises (Secured Assets). However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of premises put on auction and claims/rights/dues affecting the property, prior to submitting their bid. The Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of The City Co-operative Bank Ltd. Mumbai. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer, Secured Creditors shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. No claim of
- whatsoever nature will be entertained after submission of the bid regarding premises put for sale. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- The Bid price to be submitted shall be above Reserve Price and bidders shall improve their further offer in multiple of Rs.50,000/-(Rupees Fifty Thousand Only).
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
- The EMD shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid on the same day or not later than next working day on the day of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Secured Creditors, i.e. The City Co-operative Bank Ltd., Mumbai. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and said property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the said
- The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fee/other charges, etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes, assessment charges, etc owing to anybody.
- The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right and discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the Auction or withdraw property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason thereof The sale certificate will be issued in the name of the purchaser(s) only and will not be issued in any other name s).
- 10.Bidder(s) shall be deemed to have read and understood the terms and conditions of sale/auction and be bound by them.
- 11. All the concerned parties of **Mr. Imran Ebrahim Teli Prop. M/s KBN Tradelinks** (Borrower) and Sureties viz. 1) Mr. Ismail Hamad Teli and 2) Mr. Vijay Baban Darandale are hereby informed to be present on the Auction Date: 08/11/2023 at 4.00 p.m. at given Branch Address.

This publication is also 30 days notice to the Borrowers/ Guarantors /Owners/Mortgagors of the above said loan accounts.

(Mr. Vinod B. Chavan) Authorised Officer, Date: 27.09.2023 The City Co-operative Bank Ltd., Mumbai. Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our clients are investigating the title of MRS. ARMAITY SORAB POCHKHANAWALA in respect of the premises more particularly described in the Schedule hereunder written "the said Premises").

All person or persons having any share, right, title, interest or claim against or in respect of the said Premises or part thereof by way of inheritance possession, assignment, gift, lease, license, tenancy, lien, charge, trust naintenance, easement, sale, transfer, mortgage, exchange, loans, advances, njunction or under any decree, order or award by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration or under any Memorandum of Understanding/ Agreement/ Deed/ Power of Attorney, whether agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever, by virtue of any of the aforesaid or otherwise, are hereby required to make the same known in writing together with documentary proof in support thereof to the undersigned at the office address given below, within 7 (seven) days rom the date of publication of this notice. Also take note that if no claim is made, our clients shall proceed to conclude the proposed transaction and any such purported claim or right or interest in the said Premises, shall be deemed to have been waived for all intents and purposes and not be binding n our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 3B, admeasuring approximately 2000 sq. ft., situated on the 3rd Floor of the building known as "Saker Apartments", situate at 71, Sir Pochkhanawaa Road, Worli, Mumbai 400 030, and together with 1 (one) covered car parking space bearing No. 18, situate on the Ground Floor of the said Building, lying being and situate on all that piece and parcel of leasehold land, being a portion of Plot No. 71 of the Worli Estate. bearing C.S. No. 793 of Worl Division, in the Registration District and Sub District of Mumbai

Mr. Chirag Sancheti Dated this 27th day of September 2023

M/s. Bulwark Solicitors 305/307, Venkatesh Chambers Ghanshyam Talwatkar Marg, Fort, Mumbai – 400 001

THE MUMBAI DISTRICT CO-OPERATIVE HOUSING FEDERATION LTD., MUMBAI Maharashtra Co-operative Societies Act. 1960 of U/s 156 &

Special Recovery and Sales Officer, Attached to Mumbai District Co-operative Housing Federation Ltd., 103, 1st Floor, Vikas Premises, G.N. Vaidya Marg, Fort, Mumbai - 400 001. Tel No. 022-22660068, 22661043.

PUBLIC NOTICE

Recovery Certificate issued by The Deputy Registrar, Co-operative Societies, 'P' Ward, Mumbai, Case No. 213 dated 27/01/2020. Poonam Enclave Co-op. Hsg. Soc. Ltd. ..(Disputant)

Shri, Yogesh A. Roongta ..(Opponent) The Special Recovery and Sales Officer invites bids in sealed envelopes from the interested parties in respect of mentioned immovable Property put up for auction sales

DESCRIPTION OF PROPERTY

Flat No. B-601, 6th Floor, Area 432 Sq.Ft. (Built up), Poonam Enclave Co-op. Hsg. Soc. Ltd., Gen. A.K. Vaidya Road, Opp. Vagheshwari Mandir, Malad (East), Mumbai - 400 097. The Tender Form, terms and condition of Auction and other information can be obtained from the Special Recovery and Sales Officer on any working day on payment of Rs. 1000/- (One Thousand Only). The inspection of the property may be taken on date 13/10/2023 between 11:00 A.M. to 1:00 P.M. After Recovery Certificate Society Dues and all charges, levies, taxes or any other liabilities against the property shall be borne and paid by the Purchaser. The Reserve Price for Auction is Rs. 65,30,638=00 (Rupees Sixty Five Lakhs Thirty Thousand Six Hundred Thirty Eight only). The Sealed bid shall be accepted with interest free earnest money deposit of **Rs. 6,53,063=00** (Rupees Six Lakhs Fifty Three Thousand Sixty Three only) by Demand Draft/Pay Order favouring **Poonam Enclave Co-op. Hsg. Soc. Ltd.** The Special Recovery and Sales Officer must receive sealed bid at the above mentioned address on or before Date -27/10/2023 between 11:00 A.M. to 5:00 P.M. The tenders will be opened on Date -31/10/2023 at 11:30 A.M. in the office of The Special Recovery and Sales Officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd., 103, 1st Floor, Vikas Premises, G.N. Vaidya Marg, Fort, Mumbai - 400 001. The bidders present will be given an opportunity to improve upon their bids. The successful bidder shall be required to immediately pay an amount equal to 30% of the bid amount. The balance amount of the finalized bid shall be paid within 30 days. The tenders received after the prescribed date, time will not be accepted. Special Recovery and Sales Officer reserves the rights to Cancel the Auction by any reason, accept or reject all tenders without considering, assigning any reason whatsoever and also to conduct negotiation, if necessary

Given under my hand and seal of this Special Recovery and Sales Officer on this date 27/09/2023



on "As is where is basis.

Miss Madhavi B. Jagtap SPECIAL RECOVERY & SALES OFFICER. The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd.

he aforementioned properties shall raise such objection along with valid proofs within a period of 15 days from the publication of his notice at the below mentioned address f no any objections are received within the stipulated period the transaction shall be completed by my clients. Please note that objections without supporting documents and or beyond time would not be entertained. Yours Faithfully

Address:202, Span Duplex, Near D'mart, Bhayandar (W) Tal. & Dist. Thane 401 101

Adv. Adesh D. Patil

NOTICE SMT. RASHMA RAVINDRA KOTKAR a member of the Shri Chintamani Nagar Coop. Housing Society Ltd., having address at Shiv Vallabh Road, Ashokvan, Dahisar (East), Mumbai – 400 068 and holding Flat No. A-602 in the building of the Society. died on 02.08.2021 without making any nomination and her three Married Daughters i.e. (1) MRS. RUPAM SANDEEP HATĚ, (2) MRŠ. ALEKA SUJIT HATKAR & (3) MRS. ROSHAN SANTOSH NAIR & Daughter-in-law SMT. RUPALI RUPESH KOTKAR have jointly applied to the society for transfer of the said shares, interest membership in the said Flat in their name in

place of said deceased member i.e. their

mother/mother-in-law respectively.

The Society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice at above address, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt within the manner provided under Bye-laws of the

SHRI CHINTAMANI NAGAR CO-OP. Place: MUMBAL HSG. SOCIETY LTD. Date: 27/09/2023

AXIS BANK LTD.

//Registered Office:- Axis Bank Limited, "Trishul", 3rd Floor, OppSamartheshwar Temple, Near Branch Address: - Axis Bank Ltd.3 rd Floor, Gigaplex, NPC — 1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai — 400 708.

RULE 8 (1) POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act 2002(herein after referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (12) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors, as per details given below o repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors in particular and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers/Co-borrowers/Guarantors/mortgagors in particular nd the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the saic properties will be subject to the charge of Axis Bank Ltd for amounts mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub — section (8) of section 13 of the Act, in respect of time available to deem the secured assets.

Sr. No	Name / Address of the Borrowers/Co- borrowers/Mortgagors/G uarantors	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice Date of Possession	Description of Immovable property		
	1) NAAMRATA SUDISH HEGDE, (Borrower/Mortgagor), 2) SUDISH HEGDE (Co- Borrower/Mortgagor),	Rs.3407714/- (Rupees Thirty Four Lakh Seven Thousand Seven Hundred & Fourteen Only being the amount due as on 19.05.2023, together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till	25-09-2023	FLAT NO 2, GROUND FLR, BUILDING NO B, PREM SAGAR APARTMENTS, JAG PREM CHSL, PLOT NO 224, LBS MARG, NEAR SHEETAL THEATRE, KURLA W Mumbai 400070 Admeasuring:. 525 Sq. Ft. carpet Area.		
	1) SHAMIM ABDUL KARIM SHAIKH, (Borrower/Mortgagor),	date of payment. Rs.11595755 /- (Rupees One Crore Fifteen Lakh Ninety Five Thousand Seven Hundred & Fifty Five Only		UNIT NO. UGB 16 , UPPER GROUND FLOOR, PHEONIX PARAGON PLAZA, LBS ROAD, KURLA WEST,		
	2) SHAHID ABDULAKRIM SHAIKH (Co-Borrower/Mortgagor).	being the amount due as on 19.05.2023, together with further interest thereon at the contractual rate		MUMBAI.400070. ADMEASURING: 14.50 SQ.MTRS.		

plus all costs, charges and expenses till date of payment.

Date: 25.09.2023

Place: Mumbai

Authorized Office Axis Bank Ltd

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No. 98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at "IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane-400604" under the Securitisation and Recordistruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following propertyries pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a gript to sell the same on "AS IS WHARE IS, AS IS WHAT IS and WITHOUT RECOURSE BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform

ovided at the website: www.iiflonehome.com Borrower(s) / Co-Borrower(s) Guarantor(s) Description of the Immovable Date of Physical Reserve Price Date and Amount property/ Secured Asset Rs.23,76,000/- All that part and parcel of the property bearing Flat No.303, Third Floor, Wing O-3, area admeasuring 27.465 Sq.Mtrs., "Kalpavriksha", Kanpoli, Taluka Panvel, District Raigad, 14-Sep-2023 20-Mar-2020 - Rs.27.28.665/-Rupees Twenty Three Lak Seventy Six Thousand Only (Rupees Twenty Seven Lakh Twenty Eight Thousand Six Hundred Sixty Five Only) . Mr. Vishal Shrirang Total Outstanding As On Date: 01-Sept-2023 Khairmode, 2. Mrs. Champavati Earnest Money Deposi (EMD): Rs.2,37,600/-Rs.32,41,800/- (Rupees Thirty Two Lakh Forty Shreerang Khairmode, . Mrs. Nisha Dattatray Bid Increase Amount Rs.25,000/- (Rupees Twent Five Thousand Only) (Rupees Two Lakh Thirty Seven Thousand Six Hundred Only) One Thousand Eight (Super built up area:- 429 sq. ft.) Rajguru (Prospect No 846822) All that part and parcel of the property bearing Flat no.16, Carpet Area 377-sq.ft., Super Bullt-Up Area 528 sq.ft., on 3rd Floor, in building No. A/18, sector 02, Survey No.133, of the building known as Krishna gopal, in Krishna Gopal Co. Op Housing society Limited at Krishna Nagar situated at Sarawali grampanchayat, Boisar East, Palghar, Zilla Parishad Thane, Maharashtra, India, 401501 Hundred Only) Rs.12,67,000/-21-Feb-2023 - Rs.16,23,136/-(Rupees Sixteen Lakh Twenty Three Thousand One Hundred Thirty Six Only) Rupees Twelve Lakh Sixt Seven Thousand Only) Total Outstanding As Singh 2. Mrs. Gayatri Anjan Singh (Prospect No IL10068755 & IL10199313) On Date: 02-Sept-2023 Rs.18,88,940/-(Rupees Eighteen Lakh Eighty Eight Thousand Nine Hundred Forty Only) Earnest Money Deposit (EMD) Rs.1,26,700/- (Rupees One Lakh Twenty Six Thousand **Bid Increase Amount** Rs.25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) Seven Hundred Only) Date/ Time of E-Auction 30-Oct-2023 1100 hrs.-1300 hrs.

25-UCT-2023 1100 IIIS-1300 IIIS Mode Of Payment: EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit https://www.iiflonehome.com and pay through link available for the property/ Secured Asset only. Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide public auction.

For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:-IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:-SCBL0036001, e) Bank Address: Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.

1. For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.iiflonehome.com well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.

3. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

3. Bidders are advised to go through the website https://www.iiflonehome.com and https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:- auction.ht@iifl.com, Support Helpline Numbers@1800 2672 499.

40 For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no 1800 2672 400 for a contact of the contact the service provider of the contact the

Support Heipline Numbers:@1800 2672 499.

For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no. 1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email: auction.hl@iifl.com

Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.
OI in case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

1. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/fuction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

pute in tender/Auction, the decision of AO of IFL-HFL will be final.

STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of ender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost. Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limited Place:- Raigad / Thane, Date: 27-Sep-2023

CORRIGENDUM Rank Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated June 03, 2021. (herein afterreferredtoas 'the said Notice') towards your aforementioned Home loan Account no. QZMUM00005029598 in the borrower name MAYUR NIVRUTTI SONAWANE with ICICI Bank Ltd. we wish to mention that inadvertently and unintentionally admeasuring an area of is mistakenly mentioned Flat No. 101, 1st Floor, Wing No. 24, an area of is mistakenly mentioned Flat No. 101, 1st Floor, Wing No. 24, Bldg No. 05, Vardhaman Residency Part I NrPatil Poultry Farm, Pashane KARJAT- 410201. Admeasuring an area of As Per Sale Deed instead of Flat No.101, 1st Floor, Wing No. 24, Bldg No. 05, Vardhaman Residency Part I NrPatil Poultry Farm, Pashane VARJAT-410201 Admeasuring an area of 24.00 S.Q. MTRS (Carpet)

Open terrace 24.00 S.Q. MTRS (Carpet). Therefore request you to please read it Flat No.101, 1st Floor, Wing No. 24, Bldg No. 05, Vardhaman Residency Part I NrPatil Poultry Farm, Pashane KARJAT- 410201, Admeasuring an area of 24.00 S.Q. MTRS (Carpet), Open terrace 24.00 S.Q. MTRS (Carpet).

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain same.

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard. Date: September 27, 2023 Place: Maharashtra Authorized Officer ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of TERRAPOLIS BUILDCON PVT. LTD., a company registered under the Companies Act having its registered office at A-2403 Marathon Furturex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 for developmen rights in respect of the undermentioned property under a duly registered Developmen Agreement dated 5th September, 2013 between Abdul Hadis LalMohamod Haii ("Owner" and Terrapolis Buildcon Pvt. Ltd. ("Developer").

All persons having any claim, right, title, or interest to the under mentioned property or any part thereof or to the rights to redevelopment thereof or any part thereof under any rovisions of law or to the free sale area or any part thereof available on such edevelopment by way of assignment, charge, mortgage, easement, gift, inheritance ease, lien, maintenance, partition, possession, sale, transfer, allotment, trust or otherwise of whatsoever nature or by reason of being in possession of original documents of title or otherwise are hereby required to make the same known in writing together with certified rue copies of documents of claim to the undersigned at their office on 2nd floor Bhagyodaya Bldg., 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400 023, within fourteer (14) days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same will be considered as waived.

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO:

and admeasuring 32.6 sq. mtrs bearing CTS No. 101(part) of Village Hariyali, Taluka Kurla/Ghatkopar in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumba Suburban District and situate at L.B.S. Marg. Vikhroli, Mumbai - 400 083 alongwith nessuages and structures if any standing thereon.

Dated this 27th day of September, 2023.

FOR M/S.MARKAND GANDHI & CO. Advocates & Solicitors

FEDERAL BANK

Loan Collection & Recovery Department - Mumbai Division The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department -Mumbai Division, 134, 13th Floor, Joly Maker Chamber II,

Nariman Point, Mumbai-400 021 E-mail: mumlcrd@federalbank.co.in, Phone: 022 - 22022548 / 22028427 CIN: L65191KL1931PLC000368. Website: www.federalbank.co.in

Sale Notice for Sale of Immovable Assets Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002 (hereinafter referred to as Act) read with provision to 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged/charged to the Federal Bank Limited (Secured Creditor), the physical possession of which has been taken by the Authorized Officer of The Federal Bank Limited (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 31/10/2023, for recovery of Rs. 2,38,19,229.18 (Rupees Two Crores Thirty Eight Lakhs Nineteen Thousand Two Hundred Twenty Nine and Paisa Eighteen Only), claim amount as on 08-01-2021, as per Original Application filed before Hon'ble Debts Recovery Tribunal-III, Vashi, Navi Mumbai, vide O.A. No. 998 of 2021 along with further interest, charges and cost thereon from 09/01/2021 due to The Federal Bank Limited (secured creditor) till realization from (1) Mr. Shashikant Raghunath Shinde, (2) Mrs. Waikhari S Shinde and 3) M/s Ozone Infra Projects. The Reserve price will be Rs. 1,31,00,000/- (Rupees One Crore and Thirty One Lakhs Only) and the earnest money deposit will be Rs. 13.10.000/- (Rupees Thirteen Lakhs and Ten Thousand Only).

Description of the Security Property

All the piece and parcel of the residential Flat No. 203, (02 Bedroom Type) in Wing H, on the 2nd Floor, admeasuring approximately 66.06 sq. meters carpet area (i.e. 711.07 sq. feet approx.) in the building known as Godrej Central constructed on the land bearing CTS No. 45, 49(pt), 54(pt), 56(pt) and 58(pt), Chembur M Ward (West), District Kurla, Mumbai-400071 in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, and bounded on the North by Central Railway Harbour Line between Kurla and Chembur Station, on the East by Eastern Express Highway, on the West by Tansa Pipeline and on the South by Sahakar Nagar-2.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the website of The Federal Bank Ltd i.e. https://www.federalbank.co.in/web/guest/tender-notices

For The Federal Bank Ltd. Mr. Sandeep Jaysing Keluskar Associate Vice President

Date: 25/09/2023 (Authorised Officer under SARFAFSLAct)

BLACK B⊗X

BLACK BOX LIMITED (Formerly AGC Networks Limited) Regd. Office: 501, 5th Floor, Building No. 9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial rea, Airoli, Navi Mumbai 400708, India, I Blackbox.com Linfo,india@blackbox.com CIN: 132200MH1986PI C040652 | Tel: +91 22 66617272

DECLARATION OF RESULTS OF E-VOTING AND VOTING CONDUCTED AT 37™ ANNUAL GENERAL MEETING HELD ON 26™ SEPTEMBER, 2023

As per the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015 ("LODR Regulation"), as amended, the Company had provided the facility of e-voting to the Shareholders to enable them to cast their vote electronically on the resolutions proposed in the Notice of the 37^{th} Annual General Meeting (AGM). The e-voting wa opened from 9:00 A.M. September 23, 2023 to 5:00 P.M. September 25, 2023.

The Board of Directors had appointed Dr. S. K. Jain, Practising Company Secretary as the Scrutinizer for remote e-voting and e-voting at the AGM. The Scrutinizer has carried out the scrutiny of all the electronic votes received till 5:00 P.M. on September 25, 2023 and e-voting conducted during the AGM and submitted his Report on September 26, 2023.

The Consolidated Results as per the Scrutinizers' Report dated September 26 2023 are as follows:

Sr. No.	Particulars	Type of Resolution	% of Votes in Favour	% Votes Against
1.	To receive, consider, approve and adopt the Audited Financial Statements (including the Consolidated Financial Statements) of the Company for the financial year ended March 31, 2023 along with the Reports of the Board of Directors and Auditors thereon.	Ordinary Resolution	100.00	0.00
2.	Re-appointment of Mr. Anshuman Ruia (DIN:00008501), as Executive Director who was retiring by rotation	Ordinary Resolution	99.63	0.37
3.	Re-appointment of Mr. Dilip Thakkar (DIN:00007339) as an Independent Director of the Company	Special Resolution	100.00	0.00
4.	Continuation of appointment of Mr. Anshuman Ruia (DIN:00008501) Executive Director of the Company on office or place of profit in Black Box Technologies LLC, Dubai	Special Resolution	99.63	0.37
5.	Approval for raising of funds by issuance of securities upto Rs.1,500 Crores	Special Resolution	99.94	0.06

Based on the consolidated report of the Scrutinizer(s), all resolutions as set out in the Notice of 37th AGM, have been duly approved by the Shareholders with requisit maiority.

For Black Box Limited (Formerly known as AGC Networks Limited) Sd/

Suiav Sheth

Chairman

Date: September 26, 2023

Place: Mumbai